

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात आदिवासी
घटक कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री रोजगार
निर्मिती कार्यक्रम (CMEGP) योजनेकरीता
निधी वितरण करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग
शासन निर्णय क्र. मुरोनि-२०२३/ प्र.क्र. १११/ उद्योग-७
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक ०७/०३/२०२४

- संदर्भ:-** १) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. योजना-२०१९/ प्र.क्र. १२१/ उद्योग-७, दिनांक ०१/०८/२०१९.
२) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. योजना-२०१९/प्र.क्र. २३०/उद्योग-७, दिनांक २३/०१/२०२०.
३) उद्योग सह संचालक (सीएमईजीपी), उद्योग संचालनालय, मुंबई यांचे पत्र क्र. उसं/ मुंरोनिका/ST प्रस्ताव (रु. १.३० कोटी)/ २०२३-२४/अ-५२, दिनांक १८/०१/२०२४.
४) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र. बीयुडी-२०२३/ प्र.क्र.०९/ कार्यासन-६, दिनांक ०४/०३/२०२४.

प्रस्तावना:-

राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरूप वाव देणारी -मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) ही सर्वसमावेशक योजना दिनांक ०१/०८/२०१९ च्या शासन निर्णयान्वये कार्यान्वित करण्यात आलेली आहे. त्यानुसार राज्यातील शहरी व ग्रामीण युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होण्यासाठी व योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय संनियंत्रण समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत.

२. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेअंतर्गत राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण/ आत्मनिर्भर बनविण्याकरीता त्यांना स्वयंरोजगार प्रकल्प स्थापित करण्यासाठी राज्य शासनाकडून आर्थिक सहाय्य हे अनुदान स्वरूपात राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून उपलब्ध करून देण्यात येईल, असे राज्याच्या औद्योगिक धोरण- २०१९ मध्ये नमूद केले आहे. त्यानुसार सदर योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्ग व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी दिनांक २३/०१/२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये नवीन लेखाशिर्ष उघडण्यात आले आहे. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून उद्दीष्टांच्या प्रमाणानुसार तरतूद उपलब्ध करून देण्यात येते.

३. CMEGP योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रमुख अंमलबजावणी संस्था (नोडल संस्था) म्हणून उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय, मुंबई हे कार्यालय आहे. सदर कार्यक्रमाकरीता अंमलबजावणी संस्था म्हणून उद्योग संचालनालयाच्या अंतर्गत कार्यरत जिल्हा उद्योग केंद्र तसेच खादी व ग्रामोद्योग मंडळ यांचेअंतर्गत कार्यरत जिल्हा खादी व ग्रामोद्योग कार्यालय यांच्यामार्फत पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. त्यानुसार सदर योजनेंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील प्रलंबित ३०३ प्रस्तावांकरीता आवश्यक रुपये १.२९ कोटी एवढी रक्कम वितरणाकरीता उपलब्ध करून देण्याबाबत उद्योग सह संचालक (सीएमईजीपी), उद्योग संचालनालय यांनी त्यांच्या दिनांक १८/०१/२०२४ रोजीच्या पत्रान्वये विनंती केली आहे. त्याअनुषंगाने सदर प्रयोजनार्थ आदिवासी विकास विभागाकडून दिनांक ०४/०३/२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये विभागास उपलब्ध करून देण्यात आलेली रुपये १.२९ कोटी इतकी रक्कम वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

आदिवासी विकास विभागाने दिनांक ०४/०३/२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेसाठी सन २०२३-२४ च्या आर्थिक वर्षाच्या तरतूदीतून रुपये १,२९,००,०००/- (अक्षरी रुपये एक कोटी एकोणतीस लक्ष फक्त) इतका निधी प्रशासकीय विभागप्रमुख म्हणून प्रधान सचिव (उद्योग), उद्योग विभाग यांना अर्थसंकल्पिय निधी वितरण प्रणालीवर वितरीत करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार सदर निधी आहरण व संवितरण करावयाचे अधिकार विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई यांच्या कार्यालयातील लेखा अधिकारी यांना देण्यात येत आहेत.

२. वित्त विभागाचे शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०२३/प्र.क्र.४०/अर्थ-३, दिनांक १२/०४/२०२३ व त्यासोबतच्या परिशिष्टातील तरतुदीनुसार तसेच त्याअनुषंगाने उद्योग संचालनालयाकडून प्राप्त माहितीनुसार असे प्रमाणित करण्यात येते की,

- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची राज्यामध्ये अंमलबजावणी करणेबाबत शासन निर्णय दिनांक ०१/०८/२०१९ अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून यामध्ये अर्ज प्रक्रिया व प्रकल्प मंजूरी अंतर्गत करावयाची कार्यवाही, योजनेची अंमलबजावणी यंत्रणा, अनुदान वितरण व विविध मंजूरीस्तव समिती यांची माहिती दिलेली आहे.
- यापूर्वी सदर योजनेअंतर्गत प्राप्त झालेला निधी प्राधिकृत बँकेत जमा करण्यात येऊन सदर निधी बँकेमार्फत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे.
- यापूर्वी वितरीत केलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे.
- वितरीत केलेल्या निधीच्या अनुषंगाने लेखापरीक्षक/ महालेखापाल यांच्याकडून कोणतेही आक्षेप नाहीत.
- सदर निधी स्वीय प्रपंची लेखा अथवा बँक खात्यात जमा न करता खर्च केला जाणार आहे.

३. सदर प्रयोजनार्थ आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत होणारा खर्च मागणी क्र. टी-५, २८५१ - ग्रामोद्योग व लघु उद्योग, ००, ७९६- जनजाती क्षेत्र उपाययोजना, ०२-जनजाती क्षेत्राबाहेरील उपाययोजना, (०२) (०२) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (राज्यस्तरीय योजना) (२८५१ ६६५४), ३१- सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात मंजूर केलेल्या अर्थसंकल्पिय तरतुदीतून भागविण्यात यावा.

४. सदर शासन निर्णय वित्त विभागाचे शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०२३/प्र.क्र.४०/अर्थ-३, दिनांक १२/०४/२०२३ व त्यासोबतच्या परिशिष्टातील तरतुदीनुसार, वित्त विभागाच्या अनौ. संदर्भ क्र.१६९/व्यय-१४, दिनांक २१/०२/२०२४ अन्वये प्राप्त सहमतीनुसार तसेच आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र.बीयुडी-२०२३/ प्र.क्र.०९/ कार्यासन-६, दिनांक ०४/०३/२०२४ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्र. २०२४०३०७१६२३०७३४१० असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(राजीव राजमाने)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

- विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, नवीन प्रशासकीय इमारत, मुंबई-३२
- मुख्य कार्यकारी अधिकारी, खादी व ग्रामोद्योग महामंडळ, मुंबई-०१.

- ३) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा), महाराष्ट्र -१/२, मुंबई/नागपूर.
- ४) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- ५) निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई.
- ६) संचालक, लेखा व कोषागारे, संगणक कक्ष, नवीन प्रशासकीय भवन, ५ वा मजला, मुंबई.
- ७) सर्व विभागीय उद्योग संचालक.
- ८) सर्व महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र.
- ९) वित्त विभाग (अर्थसंकल्प-१९/ व्यय- १४), मंत्रालय, मुंबई-३२.
- १०) आदिवासी विकास विभाग(कार्यासन-६), मंत्रालय, मुंबई-३२.
- ११) अवर सचिव (कार्यासन प्रशासन-१) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- १२) निवडनस्ती (कार्यासन उद्योग-७).